



व्यवस्थापन परिषदेची १३३ वी बैठक गुरुवार, दि.०५ नोव्हेंबर, २०२० रोजी दुपारी १२:०० वा. मा. कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली Google Meet Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सने आयोजित करण्यात आली होती.

Google Meet Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सने सहभाग घेतलेले सदस्य खालीलमाणे:

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्षा
२)	डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	प्राचार्या डॉ. श्रीमती कि.अ. पांडे	सदस्या
५)	प्राचार्य डॉ. सु. श्री. गोरे	सदस्य
६)	प्रा. डॉ. र. भि. भोसले	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. अ.बा. शिंगाडे	सदस्य
८)	प्राचार्य डॉ. सं. वि. कोटी	सदस्य
९)	डॉ. ह.कृ. आवताडे	सदस्य
१०)	श्री. अ. कि. आवळे	सदस्य
११)	डॉ. ब. पां. रोंगे	सदस्य
१२)	अॅड. श्रीमती नी. सु. मंकणी	सदस्या
१३)	कु. अ. चं. चव्हाण	सदस्या
१४)	डॉ. ता. ना. कोळेकर	सदस्य
१५)	डॉ. श्रीमती सुरैय्या इ. शेख	सदस्या
१६)	सीए श्रेणीक शहा - प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१७)	सीए श्रेणीक शहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१८)	प्रा. डॉ. वि.भा. घुटे - कुलसचिव	सदस्य-सचिव

स्वागत:

कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

अभिनंदन:

केंद्र शासनाच्या खेळो इंडिया विभागाकडून जागतिक दर्जाचे मल्टीपर्पज इनडोअर हॉल निर्माण करण्यासाठी, प्रस्तुत विद्यापीठास रु.४,५०,००,०००/- (चार कोटी पन्नास लाख) इतका निधी मंजूर झाल्याने, विद्यापीठाच्या मा.कुलगुरु, मा.प्र-कुलगुरु, संचालक- क्रीडा व शारीरिक शिक्षण, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव प्राचार्य डॉ. सु. श्री. गोरे यांनी मांडले व त्याला डॉ. ह. कृ. आवताडे यांनी अनुमोदन दिले. सदर अभिनंदन प्रस्ताव सर्वांच्या मान्यतेने स्वीकार करण्यात आला.

सदर बैठकीत खालीलप्रमाणे कामकाज झाले.

- विषय क्र.१
१. दि. ११ फेब्रुवारी, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १२९ व्या बैठकीतील कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 २. दि. २६ फेब्रुवारी, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 ३. दि. १३ एप्रिल, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३१ व्या तातडीच्या बैठकीतील कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 ४. दि. २० जुलै, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

सदर विषयासंदर्भात सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

- ठराव
१. दि. ११ फेब्रुवारी, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १२९ व्या बैठकीतील कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
 २. दि. २६ फेब्रुवारी, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३० व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला व कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
 ३. दि. १३ एप्रिल, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३१ व्या तातडीच्या बैठकीतील कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
 ४. दि. २० जुलै, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला व कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.२ संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्यांचा पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे, दुरुस्तीसाठी आलेले तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर चेंजेस इन स्टाफ समितीने केलेल्या शिफारशीस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याची बाब माहितीस्तव.

चेंजेस-इन-स्टाफ संदर्भात गठित समितीची दि.१५/०७/२०२० आणि दि.२४/०८/२०२० रोजी बैठक संपन्न झाली, सदर समितीने प्रस्तावाची पडताळणी करुन शिफारशींसह बैठकीचा कार्यवृत्तांत सादर केलेला आहे. चेजिंग इन स्टाफ समितीने केलेल्या शिफारशीस, तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्यांचा पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे, दुरुस्तीसाठी आलेले तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर चेंजेस इन स्टाफ समितीने केलेल्या शिफारशीस मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.३ शै. वर्ष २०२१-२२ पासून नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता अधिष्ठाता मंडळाने तयार केलेला, शै. वर्ष २०२१-२२ या एका वर्षाच्या बृहत आराखड्यास व्यवस्थापन परिषदेची, विद्या परिषदेस शिफारस करण्याची बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदय यांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

सदर विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : शै. वर्ष २०२१-२२ पासून नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता अधिष्ठाता मंडळाने तयार केलेला, शै. वर्ष २०२१-२२ या एका वर्षाच्या बृहत आराखड्यास व्यवस्थापन परिषदेची, विद्या परिषदेस शिफारस करण्याची, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.४ विद्यापीठ परिसर शैक्षणिक संकुलामध्ये सुरु असणाऱ्या पदव्युत्तर प्रथम वर्षासाठीचा Communication Skill, द्वितीय वर्षासाठीचा Technical Presentation Course व Add on Skill Base Courses विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने व परीक्षा विभागास निकालासंदर्भात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्यासाठी व Marklist वरुन सदर कोर्ससची नावे वगळण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

सदर विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विद्यापीठ परिसर शैक्षणिक संकुलामध्ये सुरु असणाऱ्या पदव्युत्तर प्रथम वर्षासाठीचा Communication Skill, द्वितीय वर्षासाठीचा Technical Presentation Course व Add on Skill Base Courses विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने व परीक्षा विभागास निकालासंदर्भात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्यासाठी व Marklist वरुन सदर कोर्ससची नावे वगळण्याची, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.५ प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याककरिता खाजगी मनुष्यबळ मे. महात्मा फुले मल्टी सर्किसेस, वसमत रोड, परभणी यांना मुदतवाढ देणेबाबत तातडीची बाब म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

मे. महात्मा फुले मल्टी सर्किसेस, वसमत रोड, परभणी यांना दि.३०/०६/२०२० रोजीच्या पत्रान्वये, ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा दोन महिने यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी पूर्वीच्या सेवाशर्तीवर मूदतवाढ देण्यासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याककरिता खाजगी मनुष्यबळ मे. महात्मा फुले मल्टी सर्किसेस, वसमत रोड, परभणी यांना मुदतवाढ देणेस, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.६ विद्यापीठाच्या मौजे केगाव तालुका उत्तर सोलापूर गट नं. ३८/२, ३९/१ अ, ३९/२ ब येथील राष्ट्रीय महामार्गालगत सोलापूर महानगरपालिकेडून जमीनी खालून पाईप लाईन टाकण्यास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

सदर विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विद्यापीठाच्या मौजे केगाव तालुका उत्तर सोलापूर गट नं. ३८/२, ३९/१ अ, ३९/२ ब येथील राष्ट्रीय महामार्गालगत सोलापूर महानगरपालिकेडून जमीनी खालून पाईप लाईन टाकण्यास, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.७ विद्यापीठाच्या गट क्र. ३६५ हिरज रोड, उत्तर सोलापूर या ठिकाणी नविन कमर्शिअल श्री फेज एलटी कनेक्शन घेणे या कामाची प्राप्त दराप्रमाणे न्युनतम दर असलेल्या मक्तेदारास सदर कामाची वर्क ऑर्डर देण्यास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

सदर विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विद्यापीठाच्या गट क्र. ३६५ हिरज रोड, उत्तर सोलापूर या ठिकाणी नविन कमर्शिअल श्री फेज एलटी कनेक्शन घेणे या कामाची प्राप्त दराप्रमाणे न्युनतम दर असलेल्या मक्तेदारास सदर कामाची वर्क ऑर्डर देण्यास, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.८ वाणिज्य व व्यवस्थापन संकुलात B. VOC. Degree in Management and Entrepreneurship / Office Administration and Secretarial Practices या नवीन अभ्यासक्रमास UGC कडून मान्यता मिळाल्याची बाब विचारार्थ.

वाणिज्य व व्यवस्थापन संकुलामार्फत B. VOC. Degree in Management and Entrepreneurship / Office Administration and Secretarial Practices हा अभ्यासक्रम सुरु करण्यास UGC, NSQF, नवी दिल्ली यांच्या कडून मिळाल्याची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : वाणिज्य व व्यवस्थापन संकुलात B. VOC. Degree in Management and Entrepreneurship / Office Administration and Secretarial Practices या नवीन अभ्यासक्रमास UGC कडून मान्यता मिळाल्याची नोंद घेण्यात आली. तसेच या नवीन अभ्यासक्रमाचे Syllabus व परीक्षेसाठी Structure इ. बाब संबंधित अभ्यासमंडळाकडून मान्यतेसाठी विद्या परिषदेस पाठविण्यास शिफारस करण्यात आली.

विषय क्र.९ Vamsi Labs Ltd., Solapur या केमिकल कंपनीने विविध रसायने परिक्षणाकरीता प्रस्तुत विद्यापीठातील शास्त्रीय उपकरण केंद्राशी करार केलेला आहे. सदर करार व कराराच्या मसुद्यासंदर्भात मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

सदर विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : Vamsi Labs Ltd., Solapur या केमिकल कंपनीने विविध रसायने परिक्षणाकरीता प्रस्तुत विद्यापीठातील शास्त्रीय उपकरण केंद्राशी केलेला करार व कराराच्या मसुद्यासंदर्भात मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.१० विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागास आवश्यक स्टेशनरी साहित्य विद्यापीठाच्या नवीन नावाचा, लोगोचा व फोटोचा उल्लेख असलेली स्टेशनरी छपाई करुन घेण्यासाठी, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागास विविध परीक्षेसाठी लागणारी स्टेशनरी (मार्कलिस्ट, पार्सिंग सर्टिफिकेट आणि ग्राफपेपर इ.) छपाई करुन घेताना विद्यापीठाचे नांव, विद्यापीठाचा नवीन लोगो व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो निवडून देणे आवश्यक होते. सदर विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागास आवश्यक स्टेशनरी साहित्यांवर विद्यापीठाच्या नवीन नावाचा, लोगोचा व फोटोचा उल्लेख असलेली छपाई करुन घेण्यासाठी, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.११ विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी खादी कापडासह बाराबंदीचा समितीने निश्चित केलेल्या रंगानुसार (कलर) व साईजनुसार एकुण ५१० नग खादी कापडासह बाराबंदी शिऊन घेण्यास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी खादी कापडासह बाराबंदीचा समितीने निश्चित केलेल्या रंगानुसार (कलर) व साईजनुसार एकुण ५१० नग खादी कापडासह बाराबंदी शिऊन घेणेच्या विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी खादी कापडासह बाराबंदीचा समितीने निश्चित केलेल्या रंगानुसार (कलर) व साईजनुसार एकुण ५१० नग खादी कापडासह बाराबंदी शिऊन घेण्यास, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.१२ दि. २५/२/२०२० रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने M.S.W या अभ्यासक्रम परीक्षेच्या मानधनात वाढ करण्याची परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दि.२५/२/२०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत M.S.W. अभ्यासक्रम परीक्षेच्या मानधनात वाढ करण्याची शिफारस खालील प्रमाणे :

१. प्रति उत्तरपत्रिकेचे मुल्यांकन करण्याकामी रक्कम रु. १५/- मानधन देण्यात यावे.
२. सदर अभ्यासक्रमाच्या पेपर सेटिंग करिता प्रति पेपर सेट रु.३५०/- मानधन देण्यात यावे.
३. सदर अभ्यासक्रमाच्या प्रति पेपर पेपर मॉडरेशन करिता रु.१५/- मानधन देण्यात यावे.
४. सदर अभ्यासक्रमाच्या प्रमि विद्यार्थी Viva -Voce करिता रु.८०/- मानधन देण्यात यावे.
५. सदर अभ्यासक्रमाच्या प्रति विद्यार्थी Field work करिता रु.८०/- मानधन देण्यात यावे.
६. सदर अभ्यासक्रमाच्या तोंडी परीक्षेकरिता कमीत कमी २० विद्यार्थी करिता रक्कम रु. ५००/- मानधन देण्यात यावे

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस स्विकारून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : दि. २५/२/२०२० रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने M.S.W या अभ्यासक्रम परीक्षेच्या मानधनात वाढ करण्याची परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय क्र.१३ शास्त्रीय उपकरण केंद्रामधील NMR, FT-IR, XRD, TGA, DSC, AAS या उपकरणांमधुन रसायनांच्या नमुन्यांचे परिक्षण करण्याकरीता आकारण्यात येणारे दर फेरनिश्चित करण्याची बाब विचारार्थ.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शास्त्रीय उपकरण केंद्राकडील NMR, FT-IR, XRD, TGA, DSC, AAS उपकरणामधुन रसायनांच्या नमुन्यांचे परिक्षण करण्याकरीता सोबत जोडलेल्या दरपत्रकाप्रमाणे फेरनिश्चिती करण्यासंदर्भात, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : शास्त्रीय उपकरण केंद्रामधील NMR, FT-IR, XRD, TGA, DSC, AAS या उपकरणांमधुन रसायनांच्या नमुन्यांचे परिक्षण करण्याकरीता आकारण्यात येणारे दर खालीलप्रमाणे फेरनिश्चित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

		NMR Analysis Rate of P. A. H. Solapur University (Rs.)		
		PAH Solapur University & affiliated colleges	Other University/ Institutes	Industry
Solvent	¹ H	200	500	1500
CDCl ₃	¹³ C	400	700	2000
	2D	700	1500	3000
	¹ H	500	700	2000
DMSO-d ₆	¹³ C	600	750	3000
	2D	1000	2000	5000

For D₂O Exchange additional 250/- Rs requires
For all other Analysis

Instruments	Rate of PAH Solapur University (Rs.)		
	PAH Solapur University & affiliated colleges	Other University / Institutes	Industry
IR	100	200	500
CHNS Analyzer	800	1500	2000
AAS	150 (Per Metal)	200 (Per Metal)	500 (Per Metal)
XRD	300	400	1500
TGA	700	1500	2500
DSC	700	1500	2500

विषय क्र.१४ विविध न्यायालयीन प्रकरणे तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाजामध्ये उपस्थित होणाऱ्या विविध कायदेशीर बाबींच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार पॅनेल व पॅनेल बाहेरील वकिलांकडून अभिप्राय घेण्यात आलेले आहेत. याबाबत संबंधित वकीलांनी फी मिळण्याबाबत केलेली विनंती विचारार्थ.

विविध न्यायालयीन प्रकरणे तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाजामध्ये उपस्थित होणाऱ्या कायदेशीर बाबींसंदर्भात अभिप्राय / मार्गदर्शनाबाबत वकिलांची फी व खर्चाची रक्कम आदा करणे संदर्भात, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विविध न्यायालयीन प्रकरणे तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाजामध्ये उपस्थित होणाऱ्या विविध कायदेशीर बाबींच्या अनुषंगाने अभिप्राय / मार्गदर्शनासाठी / कॅव्हेट दाखल करण्यासाठी आवश्यकतेनुसार पॅनेल व पॅनेल बाहेरील वकिलांकडून प्राप्त देयकानुसार व्यावसायिक फी व खर्चाची तसेच मानधनाची रक्कम मंजूर करण्याचे अधिकार मा.कुलगुरु यांना देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय क्र.१५ अंतर्गत तक्रार निवारण समितीवर अध्यक्ष/सदस्यांचे (एकूण ०६) नामनिर्देशन होण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्र. मकचौ-२०१३/ प्र.क्र.६३/मकक, दि. १९ जून, २०१४ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयान्वये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम-२०१३ व दि. ०९/१२/२०१३ च्या नियम अधिनियमातील तरतूदीनुसार तसेच Maharashtra State Commission for Women Zero Tolerance For Sexual Harassment of Students & Women in College & University या मार्गदर्शक पुस्तिकेतील तरतूदीनुसार अंतर्गत तक्रार निवारण समितीवर व्यवस्थापन परिषदेच्या वतीने, सर्वानुमते खालीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यात आले.

ठराव : प्रस्तुत विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीवर अध्यक्ष/ सदस्यांचे सर्वानुमते खालीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यात आले :

१)	डॉ. श्रीमती एस. व्ही. राजमान्य, प्राचार्या, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर	अध्यक्षा
२)	डॉ. श्रीमती एम. डी. गायकवाड, प्राचार्या, वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर	सदस्या
३)	अॅड. श्रीमती एन. एस. मंकाणी,	सदस्या
४)	डॉ. पी.जी. व्हनकडे, सहायक प्राध्यापक, सामाजिक शास्त्रे संकुल, पुअहोसोविसो	सदस्य
५)	सौ. ए. आर. मोहरीर (आडगांवकर) वरिष्ठ लिपीक, पुअहोसोविसो	सदस्या
६)	श्री एस. आर. काळे, वरिष्ठ लिपीक, पुअहोसोविसो	सदस्य

विषय क्र.१६ ज्ञानस्रोत केंद्र समितीच्या दि. १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

ज्ञानस्रोत केंद्र समितीच्या दि. १५ सप्टेंबर, २०२० रोजी संपन्न बैठकीच्या कार्यवृत्तांता संदर्भात, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : ज्ञानस्रोत केंद्र समितीच्या दि. १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय क्र.१७ मा. धनराज माने, शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे प्रा. गोवर्धन जगन्नाथ चवरे-पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा, जि.सोलापूर यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानी अथवा मा.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री महोदयांच्या निवासस्थानी सहकुटुंब आत्महत्या करणार असल्याबाबतचे दि.१४/०८/२०२० रोजीचे पत्र विचारार्थ.

मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.१४/०८/२०२० रोजीच्या पत्रान्वये प्रा. गोवर्धन जगन्नाथ चवरे-पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा, जि.सोलापूर यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानी अथवा मा.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री महोदयांच्या निवासस्थानी सहकुटुंब आत्महत्या करणार असल्याचे विषयासंदर्भात, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : मा. धनराज माने, शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे प्रा. गोवर्धन जगन्नाथ चवरे-पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा, जि.सोलापूर यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानी अथवा मा.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री महोदयांच्या निवासस्थानी सहकुटुंब आत्महत्या करणार असल्याबाबतचे दि.१४/०८/२०२० रोजीच्या पत्रासंदर्भात कायदेशीर अभिप्राय घेऊन पुढील बैठकीत सादर करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय क्र.१८ दि.१३/१०/२०२० रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ

दि.१३/१०/२०२० रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांता संदर्भात,
सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : दि.१३/१०/२०२० रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांतास सर्वानुमते
मान्यता देण्यात आली.

विषय क्र.१९ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४(६)(क) व ३१(यघ) नुसार, सन २०१९-२० चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल व पुर्तता अहवाल संदर्भात दि.१३/१०/२०२० रोजीच्या वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस विचारार्थ.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवालास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (६) (क) व ३१ (यघ) नुसार, वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस स्विकारुन, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४(६)(क) व ३१(यघ) नुसार, सन २०१९-२० चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल व पुर्तता अहवाल संदर्भात वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय क्र.२० विद्यापीठाचे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकांच्या पुनर्नियुक्तीची बाब विचारार्थ.

M/s. SKVM & Co. यांनी ई-मेलद्वारे विनंती केल्यानुसार मागील वर्षाच्या अटी प्रमाणे विद्यापीठाचे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून पुनर्नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव विचारार्थ घेऊन, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विद्यापीठाचे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी M/s. SKVM & Co. यांना पुनर्नियुक्ती देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय क्र.२१ सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातील टीव्ही व रेडिओ स्टुडिओच्या अंतिम टप्प्यातील इलेक्ट्रीफिकेशनच्या कामासाठी लागणाऱ्या खर्चाच्या मंजूरीची बाब विचारार्थ.

सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागात टीव्ही व रेडिओ स्टुडिओ उभारण्यास लागणाऱ्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील इलेक्ट्रीफिकेशनच्या खर्चासाठी लागणारी रक्कम उपलब्ध करून देण्यासंदर्भात, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातील टीव्ही व रेडिओ स्टुडिओच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील इलेक्ट्रीफिकेशनच्या कामासाठी लागणाऱ्या खर्चास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय क्र.२२ हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरून उत्तर पत्रिका गहाळ प्रकरणी झालेल्या ₹१ लाख दंडाच्या अनुषंगाने पुनर्विचार करणेसाठी मा.राज्यपाल महोदय नामनिर्देशीत व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. महेश माने यांचे दि.२१/०९/२०२० रोजीचे पत्र विचारार्थ.

हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरून उत्तर पत्रिका गहाळ प्रकरणी चर्चा होऊन, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरून उत्तर पत्रिका गहाळ प्रकरणी महाविद्यालयास झालेल्या ₹१ लाख दंडाच्या अनुषंगाने पुनर्विचार करून सर्वानुमते खालीलप्रमाणे मान्यता देण्यात आली.

- अंतर्गत पर्यवेक्षक व बाह्य पर्यवेक्षक यांना प्रत्येकी ₹१०,०००/- (दहा हजार फक्त) दंड अकाराण्यात यावा.
- कनिष्ठ पर्यवेक्षक यांना ₹५,०००/- (पाच हजार फक्त) दंड अकाराण्यात यावा.
- संबंधित विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी, प्रकरण प्रमाद समितीकडे सोपविण्यात यावा.
- ह्या प्रकारचे गैरप्रकार होणार नाहीत याची महाविद्यालयाने कडक दक्षता घ्यावी.

विषय क्र.२३ चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कं. लि. यांना पुढील तीन वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याची बाब विचारार्थ.

विद्यापीठ व सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे पालक व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांचा २०२०-२१ या वर्षाचा अपघाती विमा उतरविण्यासाठी चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कं. लि. यांच्या संदर्भात मा. कुलगुरू नामनिर्देशित समितीचा अहवाल स्विकारून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कं. लि. यांना पुढील तीन वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने आयत्या वेळेचे विषय:

[२४(१)] विद्यापीठ परिसरातील विविध बांधकामांची कामे करण्याकरिता एस.एस.आर. २०१९-२० च्या दरसुचीप्रमाणे काम करण्याकरिता वार्षिक दर करार करणे या कामास व्यवस्थापन परिषदेची प्रशासकीय मान्यता मिळणेची बाब विचारार्थ.

विद्यापीठ परिसरातील विविध बांधकामाची कामे करण्याकरिता एस.एस.आर.२०१९-२० च्या दर सुचीप्रमाणे काम करणे या कामास प्रशासकीय मान्यता मिळणेसंदर्भात, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विद्यापीठ परिसरातील विविध बांधकामांची कामे करण्याकरिता एस.एस.आर. २०१९-२० च्या दरसुचीप्रमाणे काम करण्याकरिता वार्षिक दर करार करणेस सर्वानुमते प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

[२४(२)] विद्यापीठ परिसरातील विविध इलेक्ट्रीकलची कामे करण्याकरिता इलेक्ट्रीकलचे वार्षिक दरकरार करणे या कामास व्यवस्थापन परिषदेची प्रशासकीय मान्यता मिळणेची बाब विचारार्थ.

विद्यापीठ परिसरातील विविध इलेक्ट्रीकलची कामे करण्याकरिता इलेक्ट्रीकलचे वार्षिक दरकरार करणे या कामास प्रशासकीय मान्यता मिळणेसंदर्भात, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विद्यापीठ परिसरातील विविध इलेक्ट्रीकलची कामे करण्याकरिता इलेक्ट्रीकलचे वार्षिक दरकरार करणे या कामास सर्वानुमते प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

[२४(३)] प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याकरिता मे. महात्मा फुले मल्टी सर्हिसेस, परभणी यांना मुदतवाढ देणेबाबत तातडीची बाब म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

मे. महात्मा फुले मल्टी सर्हिसेस, वसमत रोड, परभणी यांना दि.२९/०९/२०२० रोजीच्या पत्रान्वये, ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा दि.३१/१०/२०२० पर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी पूर्वीच्या सेवाशर्तीवर मूदतवाढ देण्यासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याकरिता खाजगी मनुष्यबळ मे. महात्मा फुले मल्टी सर्हिसेस, वसमत रोड, परभणी यांना मुदतवाढ देणेस, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहिची नोंद घेण्यात आली.

[२४(४)] कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील सहयोगी प्राध्यापकांनी सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) पदाची मान्यता मिळण्याबाबत केलेला अर्ज व्यवस्थापन परिषदेसमोर विचारार्थ.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील सहयोगी प्राध्यापकांनी, सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) पदाची मान्यता मिळण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर चर्चा होऊन, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील सहयोगी प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) पदाची मान्यता देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

तसेच या आशयाच्या अन्य महाविद्यालयांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या सहयोगी प्राध्यापकांनाही, सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) पदाची मान्यता देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

डॉ. एच. के. आवताडे यांनी खालीलप्रमाणे विषय सादर केला.

[२४(५)] CAS अंतर्गत शिक्षकांच्या पदोन्नतीचे शिबीर विभागनिहाय आयोजित करण्याची बाब विचारार्थ.

CAS अंतर्गत प्रमोशनाची शिबीरे घेत असताना Screening Cum Evaluation for Stage I to II and Stage II to III (AI-१० to AL-II and AL-II to AL-१२) शिबीरे तीन विभागनिहाय घेण्यात यावीत.

अ) शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज

(माळशिरस, सांगोला, पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व महाविद्यालये)

ब) श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी

(बार्शी, करमाळा, माढा व मोहोळ तालुक्यातील सर्व महाविद्यालये)

क) पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

(उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व सोलापूर शहरातील सर्व महाविद्यालये)

CAS अंतर्गत शिक्षकांच्या पदोन्नतीचे शिबीर विभागनिहाय आयोजित करण्यासंदर्भात, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : CAS अंतर्गत शिक्षकांच्या पदोन्नतीचे शिबीर विभागनिहाय आयोजित करण्यासंदर्भात आवश्यकतेनुसार व योग्य वेळी निर्णय घेण्याचा अधिकार मा. कुलगुरुमहोदय यांना देण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

मा. कुलगुरु, मा. प्र-कुलगुरु व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानून बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही /-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही /-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद